

सेवा प्रवेश नियम

पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/
सेवेत/श्रेणीत किमान सेवेच्या अनुभवाची अट
विहित करणे.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक:एसआरक्षी-२००५/प्र.क्र.१/२००५/१२,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : -२६ फेब्रुवारी, २००५.

- पहा :- (१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१२७७/१२,
दिनांक १४ ऑक्टोबर, १९७७.
- (२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१२७७/१२,
दिनांक ३ सप्टेंबर, १९७७.
- (३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१०८०/१२,
दिनांक २० जुलै, १९८१.
- (४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१०८८/१०९/१२,
दिनांक २५ ऑगस्ट, १९८८.
- (५) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१०८८/१०९/१२,
दिनांक ३१ मे, १९८९.
- (६) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरक्षी-१०८८/१०९/
प्र.क्र.१/८८/५२, दिनांक ४ सप्टेंबर, १९९०.

प्रतिपत्रक

वर नमूद केलेल्या रांदर्भाधिनं क्र.३, ४, ५ व ६ येथील परिपत्रकानुसार गट "क"
पासून गट "अ" मधील दुसऱ्या टप्प्यांपर्यन्तच्या पदावर आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक
टप्प्यावर पदोन्नती करताना निकटतम निम्न पदावर तीन वर्षांच्या किमान सेवेच्या अनुभवाची
अट विहित करण्यात आली होती आणि गट "अ" मधील दुसऱ्या टप्प्यांनंतरच्या पदावरील
प्रत्येक टप्प्यावरील पदोन्नत्याकरिता कोणताही अनुभवाचा कालावधी विहीत केलेला नाहता.

सदर आदेश अधिक्रमित करून शासन आता असे आदेश देत आहे की, गट "क"(वर्ग-३)
पासून गट "अ" (वर्ग-१) मधील सर्व टप्प्यांपर्यन्तच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक
टप्प्यावर पदोन्नती करताना निकटतम निम्न पदावर नियमित तीन वर्षांच्या किमान सेवेची
अट पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून राहील.

२. वर नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती तरतुद मंत्रालयाच्या विविध विभागांनी
आपापल्या कक्षेतील सर्व पदांच्या सेवाप्रवेश नियमात अंतर्भूत करण्याची कार्यवाही तात्काळ

करती आणि अशा प्रकारे सेवाप्रवेश नियमात सुधारणा होईपर्यन्तच्या कालावधीपर्यन्त पदोन्नती करताना या तत्वाचा अवलंब करावा.

३. ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमात ये पदोन्नतीसाठी अनुभवाचा कालावधी वरील सुधारीत अनुभवात्या कालावधीपेक्षा विविधित कारणास्तव जास्त वर्षे विहित केला असेल तर त्या पदांच्या बाबतीत हे भादेश जागृ होणार नाहीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

८/१५/०७/१२/२०२२
 (बा.बा.नारायणकर)
 अवर सचिव,महाराष्ट्र शासन.

- प्रति, राज्यपालांचे सचिव,राजभवन,मलवार हिल,मुंबई,
 मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
 उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
 सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजांगी सचिव,
 मुख्य सचिव,
 सर्व मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रभान सचिव/सचिव,
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 * प्रबंधक,मूळ शास्त्रा,उच्च न्यायालय,मुंबई ,
 * प्रबंधक,अपील शास्त्रा,उच्च न्यायालय,मुंबई ,
 * प्रबंधक,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई ,
 * सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई ,
 * सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई ,
 * सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई ,
 * राज्य निवडणूक आयुक्त,राज्य निवडणूक आयोग,नवीन प्रशासकीय भवन, मुंबई ,
 * महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र, मुंबई ,
 * महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई ,
 * महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र नागपूर,
 * महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा),महाराष्ट्र नागपूर,
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय,मुंबई , (२ प्रती प्रसिद्धीकरिता)
 अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई ,
 निवासी लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन,नवी मुंबई ,
 मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन,नवी मुंबई ,
 सर्व विभागीय आयुक्त,
 सर्व जिल्हापिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
 निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
 सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
 निवडनस्ती.
 *पत्राने.